



## ARTSON ENGINEERING LIMITED

31<sup>st</sup> October 2020

Corporate Relationship Department  
**BSE Limited,**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400001

Dear Sir/ Madam,

**Sub: Newspaper publication - Unaudited Financial Results (UFR) for the 2<sup>nd</sup> Quarter ended 30<sup>th</sup> September 2020 - Reg.**

As required under Regulation 47(1)(b) read with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Extract of the UFR of the Company for the 2<sup>nd</sup> quarter ended on 30<sup>th</sup> September 2020 was published in Business Standard (English), all India edition; and Mumbai Lakshadweep (Marathi), Mumbai edition, on 31<sup>st</sup> October 2020. Enclosed the clippings for your reference.

The aforesaid UFR was approved by the Board at its adjourned Meeting held on 29<sup>th</sup> October 2020.

Yours Truly,  
For **Artson Engineering Limited**

**Deepak Tibrewal**  
Company Secretary  
FCS 8925



THE STATE TRADING CORPORATION OF INDIA LIMITED

(A Government of India Enterprise)

(CIN No. L74899DL1956GOI002674)

Jawahar Vyapar Bhawan, Tolstoy Marg, New Delhi-110 001

Phone No. : 011-23313177, Fax : 011-23701123, 23701191

15

YEARS OF CELEBRATING THE MAKATHA

October 30, 2020

Notice of Board Meeting

Pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform that a meeting of the Board of Directors of The State Trading Corporation of India Limited will be held on Tuesday, 10<sup>th</sup> November, 2020 to, inter-alia, consider, approve and take on record the un-audited financial results (reviewed) prepared on consolidated basis for the quarter& half year ended on September 30, 2020 and other agenda matters.

This notice is also available on the website of the Company viz. [www.stclimited.co.in](http://www.stclimited.co.in) and of the stock exchanges i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

(Vipin Tripathi)  
Company Secretary & Compliance Officer



भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

Bharat Heavy Electricals Limited

Regd. Office: "BHEL House", Siri Fort, New Delhi -110049

CIN: L74899DL1964GOI004281, Phone: 011-66337000, Fax: 011-66337428

Website: [www.bhel.com](http://www.bhel.com), Email: [shareholderquery@bhel.in](mailto:shareholderquery@bhel.in)

NOTICE is hereby given, pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 6<sup>th</sup> November, 2020, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for & upto the quarter ended 30<sup>th</sup> September, 2020.

for BHARAT HEAVY ELECTRICALS LIMITED

sd/-

(Rajeev Kalra)


Company Secretary

Place: New Delhi

Dated: 30<sup>th</sup> October, 2020

1. In view of the above Board Meeting to approve the Unaudited Financial Results, the Trading Window for Designated Persons has been closed from 1<sup>st</sup> October, 2020 to 8<sup>th</sup> November, 2020.

2. Shareholders may refer to the websites of National Stock Exchange of India ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)), BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and investor relations page on our website ([www.bhel.com](http://www.bhel.com)) in this regard.



RAIN INDUSTRIES LIMITED

Regd.Off : Rain Center, 34, Srinagar Colony, Hyderabad-500 073, Telangana State, India.

Ph.No. : 040-40401234

Email:[secretarial@rain-industries.com](mailto:secretarial@rain-industries.com); website:[www.rain-industries.com](http://www.rain-industries.com)

CIN: L26942TG1974PLC001693

NOTICE OF RECORD DATE

Notice is hereby given that Wednesday, November 11, 2020 has been fixed as the Record Date for the purpose of payment of Interim Dividend @ Rs.1.00 per equity share i.e., 50% on face value of Rs.2 each fully paid up for the financial year ending December 31, 2020 as approved by the Board of Directors at their meeting held on October 30, 2020.

The interim dividend would be paid to those shareholders whose names appear in the Register of Members of the Company as on November 11, 2020. In respect of equity shares held in electronic form, the interim dividend will be paid to the beneficial owners of shares whose names appear as at the end of business hours on November 11, 2020, as per the details furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) for this purpose.

Shareholders who have not updated Bank particulars are requested to update the same with their Depository participant (for shares held in demat mode) and for shares held in physical form, the Bank particulars may be updated with KFin Technologies Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032. The updation of Bank particulars will enable the Company to directly credit the dividend amount to respective bank accounts through ECS (Electronic Clearing Service).

for RAIN INDUSTRIES LIMITED

sd/-

S. VENKAT RAMANA REDDY

COMPANY SECRETARY

Place : Hyderabad

Date : October 30, 2020



ARTSON ENGINEERING LIMITED

CIN: L27290MH1978PLC020644

(A subsidiary of Tata Projects Limited)

Regd. Office: 2nd Floor, One Boulevard, Lake Boulevard Road, Hiranandani Business Park, Powai, Mumbai-76, MH.

Tel : 022-66255600; Email: [investors@artson.net](mailto:investors@artson.net); website: [www.artson.net](http://www.artson.net)

EXTRACT OF THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (UFR) FOR THE QUARTER AND HALF-YEARENDED 30<sup>th</sup>SEPTEMBER 2020

(Rs. Lakhs)

Sl. No.	Particulars	Half Year Ending 30.09.2020	Corresponding Half Year Ended in the previous Year 30.09.2019	Year Ended 31.03.2020
1	Total Income from Operations	5954.73 (512.74)	8031.38 76.46	16958.87 622.66
2	Net Profit/ (Loss) for the period before tax	(545.21)	(137.35)	(73.71)
3	Net Profit/ (Loss) for the period after tax	(542.21)	(137.16)	(67.72)
4	Total Comprehensive Income for the period	369.20	369.20	369.20
5	Equity Share Capital	146.71	190.25	146.71
6	Reserves as shown in Audited balance sheet of previous year	...	...	...
7	Earnings Per Share (of Re. 1/- each)	(1.48)	(0.37)	(0.20)
	1.Basic	(1.48)	(0.37)	(0.20)
	2.Diluted	(1.48)	(0.37)	(0.20)

Notes :

- The Company has changed the depreciation method from written down value to straight line with effect from 1 April, 2020 to ensure consistency with the policies followed by the Holding Company, practises followed by the entities in the Construction industry and to reflect the expected pattern of consumption of the future economic benefits based on internal technical and commercial assessment. This change has resulted in decrease in depreciation expense amounting to Rs. 24.04 lakhs and Rs. 47.96 lakhs for the quarter and half year ended 30 September 2020 respectively.
- The Company during the half year ended September 30, 2020 has incurred a net loss of Rs. 545.21 lakhs and as at September 30, 2020 the accumulated losses of the Company stood at Rs. 4,696.00 lakhs, consequently the networth came down to Rs 15.64 lakhs as on September 30,2020.On account of the significant operating loss during the half year and other indicators, the Management including the Board of Directors of the Company, have performed an assessment on their ability to continue as a going concern. The Board of Directors based on their review of the approved business plan and the future cash flow projections prepared for the next twelve months from the date of the financial results has assessed that it would be able to meet its cash flow requirements for the next twelve months from the date of financial results considering the following reasons:
  - Company have incurred cash loss during the half year of FY 20-21 mainly on account of the certain projects turning onerous due to increase in costs to complete them and on account of the impact on the business operations during the six months attributable to Covid 19.
  - The Company expects a growth in the business, improvements in the operating margins and improvement in the Cash flows in the future by focusing on the following:
    - The Company has a pending order book for around Rs 21,388.69 lakhs as at September 30, 2020. Additionally, the Company is hopeful of receiving some orders for which they have already submitted their bids.
    - The Company is in the process of bidding for multiple projects for M/s Tata Projects Limited ('TPL'), Holding Company and they are hopeful of receiving orders from TPL in the coming quarters based on competitive bidding and Arm's Length Pricing norms
    - The Company has adopted claim assessment and claim Management framework of TPL in Q1 FY 21 and lodged claims. Accordingly, the Company plans to successfully pursue for these claims in the next quarters, which would significantly improve their operating margins as well as their cash flows.
    - Some of the major projects of the Company are in the final stages of completion and the Company plans to complete the pending milestones for these projects in the next quarter. This would reduce the unbilled revenue amount which in turn would improve the working capital/Cash flow situation of the Company.
    - The Company has registered itself as a Medium Enterprise as per the requirements of the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006. This would significantly improve the working capital situation/Cash flow situation of the Company as the customers would be obligated to make the payment to the Company within the stipulated timelines under the Act.
    - The Company is also in the process of reviewing its borrowing facilities and currently renegotiating with lenders for lower interest rates. The Company through this exercise are trying to reduce their finance cost thereby improving the overall margins.
  - TPL has nominated two more Directors on the Board of Company during Q1 FY 21 which demonstrates continuous operational and business supportsBased on the assessment performed above, Management has prepared the accompanying financial results on a going concern basis.


For and on behalf of the Board of Directors

Date: 31st October 2020

Place: Mumbai

Vinayak K. Deshpande

Chairman



BATA INDIA LIMITED

CIN: L19201WB1931PLC007261

Registered Office: 27B, Camac Street, 1<sup>st</sup> Floor, Kolkata - 700016, West Bengal

Telephone: +91 33 2301 4400

Fax: +91 33 2289 5748

E-mail: [corporate.relations@bata.com](mailto:corporate.relations@bata.com)

Website: [www.bata.in](http://www.bata.in)

NOTICE

NOTICE pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) be and is hereby given that a meeting of the Board of Directors of Bata India Limited (the 'Company') will be held on **Tuesday, November 10, 2020**, to, *inter alia*, consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020. This intimation is available on the website of the Company [www.bata.in](http://www.bata.in) and is also being sent for dissemination on the websites of the Stock Exchanges where Equity Shares of the Company are listed, viz., [www.nseindia.com](http://www.nseindia.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.cse-india.com](http://www.cse-india.com)

For BATA INDIA LIMITED

sd/-

NITIN BAGARIA

Company Secretary &

Place:Kolkata

Date :October 30, 2020

Compliance Officer



MADURA MICRO FINANCE LIMITED

(Subsidiary of CreditAccess Grameen Limited)

Registered Office: No. 36, Second Main Road, Kasturba Nagar, Adyar, Chennai 600020

CIN: U65929TN2005PLC057390

STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30<sup>TH</sup> SEPTEMBER 2020

(Rs. In Lakhs)

Sl. No.	Particulars	For the half year ended 30 <sup>th</sup> September 2020	For the half year ended 30 <sup>th</sup> September 2019	For the year ended 31 <sup>st</sup> March 2020
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	21,446.01	22,595.40	47,549.69
2	Net profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,400.87	5,889.87	10,657.72
3	Net profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,400.87	5,889.87	10,657.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,779.57	3,707.84	7,983.87
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,775.75	3,702.29	7,962.52
6	Paid up Equity Share Capital	719.48	719.48	719.48
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	41,215.75	35,807.95	39,440.00
8	Net worth	41,935.23	36,527.43	40,159.48
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	164,962.03	171,566.02	171,062.91
10	Outstanding Redeemable Preference Shares *	Nil	Nil	Nil
11	Debt Equity Ratio *	3.93	4.70	4.26
12	Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	24.73	51.54	110.97
	2. Diluted:	24.73	51.54	110.97

Notes :

- The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial filed with the stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. ([maduramicrofinance.co.in](http://maduramicrofinance.co.in)).
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (BSE) and can be accessed on the website of the company.

For Madura Micro Finance Limited


sd/-

F.S. Mohan Eddy

Wholetime Director

Place : Chennai

Date : 30-October-2020



SOLARA

Active Pharma Sciences

SOLARA ACTIVE PHARMA SCIENCES LIMITED

CIN: L24230MH2017PLC291636

Regd. Office: No. 201 Devavrata, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400 703.

Corp. Office: No 28, Sardar Patel Road, Guindy, Chennai - 600 032

CONDENSED CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

(Rs. in Crores except per share data)

Sl. No.	Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Year to date figures for the current period ended	Year to date figures for the previous period ended	Previous Financial Year ended
		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
		UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
	Continuing operations:						
1	Total income from operations	403.68	353.00	356.08	756.68	690.61	1,349.27
2	Net Profit for the period before tax	56.77	42.32	29.18	99.09	55.68	114.91
3	Net Profit for the period after tax	56.69	42.27	28.88	98.96	55.38	114.52
4	Other Comprehensive Income for the period	(3.09)	0.01	(0.11)	(3.08)	(0.11)	(3.71)
5	Total Comprehensive Income for the period (3 + 4)	53.60	42.28	28.77	95.88	55.27	110.81
6	Equity Share Capital	35.81	26.85	25.77	35.81	25.77	26.85
7	Other Equity						1,059.09
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing operations) -						
	Basic (Rs.)	19.21	15.75	11.21	34.96	21.50	44.29
	Diluted (Rs.)	17.25	14.74	11.16	31.99	21.38	42.82

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Half year Financial Results are available on the websites of the NSE Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)), BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and at the Company's website ([www.solara.co.in](http://www.solara.co.in))
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on October 30, 2020. The above results for the quarter ended and half year ended September 30, 2020 have been reviewed by Deloitte Haskins & Sells LLP, the statutory auditor of the Company, on which they have given an unmodified report.
- Previous period figures have been regrouped to conform with the classification adopted in these financial results.

For and on behalf of board

Place : Bengaluru

Date : October 30, 2020

Bharath R Sessa

Managing Director & CEO

